

VEDL/Sec./SE/24-25/248

January 07, 2025

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai – 400 001 National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" 5th Floor Plot No., C/I, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: VEDL

Sub: <u>Newspaper Advertisement – Notice of transfer of equity shares of the Company to</u>
Investor Education and Protection Fund ("IEPF").

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with relevant circulars issued in this regard, please find enclosed herewith the copies of the Newspaper Advertisements pertaining to notice of transfer of equity shares of the Company to IEPF published today i.e. January 07, 2025 in the following newspapers:

- 1. Financial Express (English)
- 2. Sakal (Marathi)

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As above

inued from previous page

BID/OFFER PROGRAMME:

ANCHOR INVESTOR BIDDING DATE OPENED AND CLOSED ON : MONDAY, DECEMBER 30, 2024 BID/OFFER OPENED ON: TUESDAY, DECEMBER 31, 2024 BID/ OFFER CLOSED ON: THURSDAY, JANUARY 02, 2025

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the "SEBI COR Regulations"). The Offer is being made for at least 25% of the post-Issue paid-up Equity Share capital of our Company. This Issue is being made through the Book Building Process in accordance with Security Share capital of our Company. This Issue is being made through the Book Building Process in accordance with Security Share capital of Company. This Issue is being made through the Book Building Process in accordance with Security Share capital of the Anchor Investor Portion (Security Share) and the Security Share Capital Shar

The bidding for Anhori Investor opened and closed on Monday, December 30, 2024. The company received 11 applications from investors for 5,349,018 equity shares. The Anchor investor price was finalized at 215 per Equity Share. A total of 3,530,000 shar allocated under the Anchor investor price to 100 per 100 p

Sr. No.	Category	No of Applications received	No. of Equity Shares applied	No. of Equity Shares available for allocation (as per Prospectus)	No. of times Subscribed	Amount (₹ in millions)
Α	Retail Individual Bidders	4,862,589	460,867,491	4,235,000	108.82	99,130.23
В	Non-Institutional Bidders - More than ₹0.20 million Up to ₹1.00 million	252,472	259,056,084	605,000	428.19	55,637.77
С	Non-Institutional Bidders - Above ₹1.00 million	136,804	666,390,891	1,210,000	550.74	1,43,276.73
D	Qualified Institutional Bidders (excluding Anchor Investors)	165	582,189,984	2,420,000	240.57	1,25,170.86
E	Anchor Investors	11	5,349,018	3,630,000	1.47	1,150.04
	TOTAL	5,252,041	1,973,853,468	12,100,000	163.13	4,24,365.61

Sr. No.	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	Cumulative Total	Cumulative % to Total
4	204	518,121	0.02%	518,121	0.02%
2	205	104,466	0.00%	622,587	0.03%
3	206	20,424	0.00%	643,011	0.03%
4	207	37,605	0.00%	680,616	0.03%
5	208	50,508	0.00%	731,124	0.03%
6	209	39,399	0.00%	770,523	0.03%
7	210	270,825	0.01%	1,041,348	0.04%
8	211	52,026	0.00%	1,093,374	0.05%
9	212	57,408	0.00%	1,150,782	0.05%
10	213	316,089	0.01%	1,466,871	0.06%
11	214	560,073	0.02%	2,026,944	0.09%
12	215	1,947,195,180	83.08%	1,949,222,124	83.17%
13	Cut-off	394,472,379	16.83%	2,343,694,503	100.00%
	Total	2,343,694,503	100.00%		

ras finalized in consultation with the Designated Stock Exchange, being BSE on January 03, 2025.

A. Allotment to Retail Individual Bidders (after rejections) (including ASBA Applications)
The Basis of Allotment to the Retail Individual Bidders, who have bid at the Cut-Off Price or at the Offer Price of ₹ 215 per Equity Share, was finalized in consultation with the BisE. This category has been subscribed to the extent of 102.57 times. The total number of Equity Shares allotted in Retail Portion is 4,235,000 Equity Shares to \$1,370 successful Retail Individual Bidders. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	69	4.028,024	87.94%	277,933,656	63.99%	69	5:37	3,725,310
2	138	263,787	5.76%	36,402,606	8.38%	69	5:37	243,915
3	207	96,244	2.10%	19,922,508	4.59%	69	5:37	89,010
4	276	44,520	0.97%	12,287,520	2.83%	69	5:37	41,055
5	345	38,637	0.84%	13,329,765	3.07%	69	5:37	35,535
6	414	17,411	0.38%	7,208,154	1.66%	69	5:37	15,870
7	483	16,562	0.36%	7,999,446	1.84%	69	5:37	15,180
8	552	7,154	0.16%	3,949,008	0.91%	69	5:37	6,555
9	621	6,857	0.15%	4,258,197	0.98%	69	5:37	6,210
10	690	15,182	0.33%	10,475,580	2.41%	69	5:37	13,800
11	759	3,514	0.08%	2,667,126	0.61%	69	5:37	3,105
12	828	3,283	0.07%	2,718,324	0.63%	69	5:37	2,760
13	897	39,265	0.86%	35,220,705	8.11%	69	5:37	36,225
	7380 allotte	es from serial no 2	to 13 allott	1	3:47	470		
	Total	4,580,440	100.00%	434,372,595	100.00%			4,235,000

Allotment to Non-Institutional Bidders (more than *0 20 million and up to *1.00 million) (after rejections) (including ASBA Applications) he Basis of Allotment to the Nor-Institutional Bidders (more than \$0.20 million Up to \$1.00 million), who have bid at the Offer Price of \$2.15 per upilly Sharer or above, was finalized in consultation with BES. This category has been subscribed to the extent of 44.88 times. The relation unwher Equity Shares allotted in this category is 605.000 Equity Shares to 626 successful applicants. The category-wise details of the Basis of lotment are as under (Sample):

								1000 1000 1000	
Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted	
1	966	220,319	92.34%	212,828,154	86.89%	966	536:217079	525,504	
2	1035	4,931	2.07%	5,103,585	2.08%	966	13:4931	12,558	
3	1104	1,281	0.54%	1,414,224	0.58%	966	4:1481	3,864	
4	1173	771	0.32%	904,383	0.37%	966	2:771	1,932	
5	1242	623	0.26%	773,766	0.32%	966	2:623	1,932	
6	1311	355	0.15%	465,405	0.19%	966	1:355	966	
7	1380	1,316	0.55%	1,816,080	0.74%	966	5:1316	4,830	
49	4278	14	0.01%	59,892	0.02%	966	0:4278		
50	4347	17	0.01%	73,899	0.03%	966	0:4347	1.5	
51	4416	16	0.01%	70,656	0.03%	966	0:4416		
52	4485	38	0.02%	170,430	0.07%	966	1:38	966	
53	4554	32	0.01%	145,728	0.06%	966	0:4554	0(*0	
54	4623	565	0.24%	2,611,995	1.07%	1013	6:565	6,078	
	In 4623 share	e category 1 additi	onal share a	allotted in the ratio of	f 2 out of 6	1	2:6	2	
	Total	238,607	100.00%	244,951,656	92.44%		000000	605,000	

Illotment to Non-Institutional Bidders (more than 11.00 million) (after rejections) (including ASBA Applications)
Basis of Allotment to the Non-Institutional Bidders (more than 11.00 million), who have bid at the Offer Price of 2.215 per Equity Share or
ve, was finalized in consultation with BSE. This category has been subscribed to the extent of 545.29 times. The total number of Equity
res allotted in this category is 1.210.000 Equity Shares to 1.252 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	4692	127,326	93.99%	597,413,592	90.54%	966	25:2807	1,095,444
2	4761	1,780	1.31%	8,474,580	1.28%	966	4:445	15,456
3	4830	1,569	1.16%	7,578,270	1.15%	966	5:523	14,490
		0.27%	1,827,327	0.28%	966	4:373	3,864	
5	4968	290	0.21%	1,440,720	0.22%	966	3:290	2.898
6	5037	174	0.13%	876,438	0.13%	966	1:87	1,932
7	5106	137	0.10%	699,522	0.11%	966	2:137	1,932
349	93840	2	0.00%	187,680	0.03%	966	1:2	966
350	93909	1	0.00%	93,909	0.01%	966	0:1	117
351	96600	1	0.00%	96,600	0.01%	966	0:1	- 4
352	100050	1	0.00%	100,050	0.02%	966	0:1	No.
353	103500	1	0.00%	103,500	0.02%	966	0:1	0000
354	144900	1	0.00%	144.900	0.02%	966	0:1	1171
355	183954	1	0.00%	183,954	0.03%	966	0:1	772
	1 additional	share to 568 allotte	e from 1 to	355		1	5:11	568
	Total	135,460	100.00%	659,799,873	100.00%			1,210,000

D. Allotment to QIBs (Excluding Anchor Investors) (after rejections)
Allotment to QIBs (Excluding Anchor Investors) (after rejections)
Allotment to QIBs, who have Bid at the Offer Price of ₹215 per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultativith the BSE. This category has been subscribed to the extent of ₹24,35 times of QIB Portion As per the SEBI Regulations, Mutual Fur were allotted 5% of the Equity Shares of QIB Portion available i.e., 121,000 Equity Shares and other QIBs and unsatisfied demand of Mutual Fur were allotted for the CIBs and unsatisfied demand of Mutual Fur were allotted in the QIB Portion is 2,420,000 Equity Shares on a proportionate basis. The total number of Eq. Shares allotted in the QIB Portion is 2,420,000 Equity Shares on a proportionate basis. The total number of Eq. Shares allotted in the QIB Portion is 2,420,000 Equity Shares (and Eq. Shares) allotted in the QIB Portion is 2,420,000 Equity Shares (and Eq. Shares).

Ji tile Dasis Ut A	liotment are as und	OI.						
Category	FI'S/Bank's	MF's	IC's	NBFC's	AIF's	FII/FPC	Others	Total
Allotment	685,337	138,078	68,422	703,171	360,094	464,898	Nil	2,420,000

E. Allotment to Anchor Investors
The Company, in consultation with the BRLMs, have allocated 3,630,000 Equity Shares to 11 Anchor Investors at the Anchor Investor Offer
Prize of 2151 for Prize Share in accordance with the SPSI Regulations. This represents 60% of the OIR Portion.

Category	Fl's/Bank's	MF's	IC's	NBFC's	AIF's	FII/FPC's	Others	Total
Allotment	Nil	Nil	Nil	1,489,365	1,675,023	465,612	Nil	3,630,000

CORRIGENDUM TO THE PROSPECTUS DATED JANUARY 03, 2025 - NOTICE TO INVESTORS (THE "CORRIGENDUM")

This is with reference to the Prospectus filed by our Company with the the Registrar of Companies, Chandigarh (*RoC*). Point No 6(a) *Tasharbolding Fathern of our Company" on Page No 82 of the Prospectus, investors are requested to note that out of total shareholding of 38,867,84) shares of Promoter Group, 33,367,840 were under lock-in and out of total shareholding of 2,589,960 shares of Public Category, the earties shareholding of 2,589,960 shares of Public Category, the earties have hosted by the Category the earties of part of the Prospectus.

Lanters of Public Category, the eatire shareholding of 2.593.980 shares were under lock-in as on the date of the Prospectus.

The Board of Directors of our Company on January 03, 2025 has taken on record the Basis of Alledment of Equity Shares sproved by th
Designated Stock Exchange, being BSE and has alloted the Equity Shares to various successful Biddens. The Allotment Advice-cum
Self-Certified Syndroides Banks for unbidding of Lands, frames for by build issue Account have been issued on January 08, 2025. In case the same is not received within ten days, investors may contact th
non-Syndicate brokers have been issued on January 08, 2025. In case the same is not received within ten days, investors may contact th
Registrat to the lasue at the address given below. The Equity Shares Allottels to the successful Allottees have been uploaded or January 08
Registrat to the lasue at the address given below. The Equity Shares Allottels to the successful Allottees have been uploaded or January 08
Registrat to the Issue at the address given below. The Equity Shares Allottels to the successful Allottees have been uploaded or January 08
Registrat to the Issue at the address given below. The Equity Shares Allottee to the successful Allottees have been uploaded or January 08
Registrat to the Issue at the address given below. The Equity Shares Allottee to the successful Allottees have been uploaded or January 08
Registrates the State of the Equity Shares Allottee to the Registrate of the Registrate of the Registrate of the Registrate to the Offer, MAS Services Limited at www.masserv.cor

PLEASE NOTE

the allotment made will be hosted on the website of the Registrar to the Offer, MAS Services Limited at www.masserv.com espondence in this spart may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the First sole Bilder. Bild not Form number, Bigleder DPI ID: Clertott D, PAIN, date of submission of Bild cuan Application Form, address of the Bilder, number of applied for, the name and address of the Designated intermediaty where the Bild cuan Application Form was submitted by the opport of the Actions of the Designation Intermediaty at the address given below:

MAS Services. Limited

1-34 2nd Floor, Okhla Industrial Area Phase II, New Delhi 110020, India.

1-31 11-3

MASS

Email: ipo@masserv.com; Website: www.masserv.com Contact Person: N.C. Pal; SEBI Registration No.: INR000000049

For Indo Farm Equipment Limited On behalf of the Board of Directors Navpreet Kaur Company Secretary and Compliance Officer

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF INDO FARM EQUIPMENT LIMITED.

SHARES ON LISTING OF THE BUSINESS PROSPECTS OF INDO FARM EQUIPMENT LIMITED.

INDO FARM EQUIPMENT LIMITED has filed a Prospectua dated January 03, 2025 ("Prospectus") with the Registrar of Companies Chandigath ("RoC"). The Prospectus is available on the website of the SEBI at www.nseindi.co.un. and the website of the RoSE Limited a www.bseindi.co.un and the websites of the Boot Running Lead Manager to the Offer, Anyaman Financial Services Limited at www.afsid.co.un.All potential investors should refer the Prospectus services a high degree of risk. For details, potential investors should refer the Prospectus within may be filed with the RoC in the future, including the section field "Afficial". Potential investors should not rely on the DRHP filed with the SEBI in making an making any investment discission.

making any investment decision.

The Equity Shares offered in this offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 ("Securities Act") and may not be offered or sold within the United States (as defined in Regulation S under the Securities Act, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States are forther in a complainate with Regulation S under the Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no offering of securities in the United States.

TENDER NOTICE (E-Tendering Mode Only)

Online E-Bids are invited for Handling of Containers (Cycle Model) at CRT

Karambeli, (Gujarat).

Converted (Gujarat)
Tender No.
CONAREA-IJKEBG/HANDLING/2025/85993
Estimated Cost
Re. 2/23.65.720-/ (including GST) for Three (1+2)-years.
Date of Sale (On Line) From 07/01/2025 at 15:00 fns. to 2/101/2025
(up 1 6 1:00.07.207/2025 at 15:00 fns. to 2/101/2025
Last Date & Time of submission | On 22/01/2025 up to 16:00 fns.
Last Date & Time of pening | On 22/01/2025 at 15:30 fns.
For leighlity criteria and other details please log on to www.concorridia.com or eprocure.gov/in or www.tenderwizard.com/CCIL. Bidders are requested to visat the websites regularly. For complete details log on to www.tenderwizard.com/CCIL.

Group General Manager/Area Nead-III.



NOTICE INVITING ELECTRONIC BID (ABRIDGED) NIeB No. HRBC/03/2nd Call/DIRPLDN/2024-2025

RIBED Not. PROGRAMM CARIDINET LONGUE 224-2023
RIBED through Drestor (P. 8 Dn.) RIBED wiles online E-364 from the bidders through online e-procurement portal of the Government of West Bergal, viz. https://wibenders.gov.in from individual or Company registered under Company Act or Limited Lability Partnership Firm or Registered Partnership Firm, including John returners, of the following voic:

Name of the work; Collection of Toll at Vidyssager Setu, Kolkata including handling, operation, maintenance (existing and upgraded systems), renewing and renovation, upgrading of existing electronically operated Toll Collection system as per requirement.

pair requirement.

Period of Contracts. 3(hrose) years.

Outline of major Eligibility Criteria: Minimum 3 years' exparience of operating of Contract 10 littles of major Eligibility Criteria: Minimum 3 years' exparience of operating on 10 listings on 16 libons during the last 10 years and experience of operating one 10 librings/10 Road having at least 8 lanes with fully electronically operated foll collection system for minimum one year, also experience of handling minimum 30,000 (hinty) thousandly weblocks per day in any single Total Roigle-Total Road at a single location in losts. The bidders' minimum average amuntal Truck over 16 st. 550 (one handled fifth) crore. The bidder must have average amuntal Truck over 16 st. 550 (one handled fifth) crore for the last 3 years and a Net Worth of at least Rs. 100 (one hundred) crore as on 313.32024.

31.03.2024.

Earnest Money (Bid Security: Rs. 2.20,00,000).

Closing date of Bid Submission (online): 28.01.2025 at 13.00 HRS.

The Nieß containing the details of scope of work, eligibility criteria, terms and conditions of contractice, can be obtained from https://betneders.gov/in.

The prospective bidders may consult the websites: https://wbtenders.gov/in.

www.htbc.org/in regularly in see Corrigenda/Addenda which may be issued by HRBC from time to time.

Sd/-Director (Pl. & Dn.), HRBC



VEDANTA LIMITED

Proper New YEUAN I A LIMITED
Regd. Office: Vedarla Limited, ** Floor, C** Wing, Unit 103, Corporate Avenue,
Aut Projects, Chakata, Andheri (East), Mumbai - 400 093
Phone No. +912-264543400, Fax. +914-226643450, Obe. 112009MH1869PLC291394
Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.seci@vedanta.co.in

Website: wax-educationized.com. Email ID: compact@celloration.com

NOTICE: TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 12(4) of the Company Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund; Rules, 2016 and subsequent amendment therebor nortice by the Ministry of Corporate Affairs (Revise), the Company is required to transfer all shares wherein didned is unclaimed if a period of seven consociute years by the sharesholders of the Company to Investor Education and Protection Fund (TEPF). As per the Rules, the individual notices are required to be sent to the respective shareholders at their registered decrease with the Company, informing them regarding transfer of shares. Full details of such shareholders and their shares includin the unclaimed dividend which are due for transfer to IEPF are made available on the website of the Company at wax vedential/misted.com.

me unclaimed dividend which are due for transfer to IEPF are made available on the website of the Company at www.
veloritatimited.com.
As per the records of the Company, unclaimed first interim dividend for the financial year 2017-18 will be transferred to IEPF on or after April 17, 2025. In case the Company does not receive any claim from the conceived shareholders by April 10, 2025, or such other date as may be extended. The Company, with a view to comply with the requirements as set out in the Rolles, shall transfer he shares and unclaimed dividend amount to the EPF without any ultrare notice as per the below procedure laid by EPF Authority.

Shares hadd in Physical form - The Company shall issue new share certificate(s) in face of the purpose of transfer to IEPF as per the Rolles, Subsequently, the original share certificate(s) in name of the respective shareholder(s) shall stand cancelled and shall be deemed non-regolated.

Shares hadd in Denat from - The Company shall issue not as made to the company and the control of the company and the company and the control of the Company shall directly in direct the shares to the Denat account of IEPF Authority by way of compones action executed with the help of the Depositories.

According, it is required to the shareholders of the Company to daim the unclaimed dividend from the Financial Year 2017-18 orwants, through the Company's Registrar & Transfer Agent, Mis Kim Technologies United (tomerly known as Kim Technologies United (timerly) known as Kim Technologies United Limited) (Texnic).

The concerned shareholders may note that they can claim such transferred shares along with the dividend (so the Weblecotte Limited) (Texnic).

The concerned shareholders may note that they can claim such transferred shares along with the dividend (so the weblecotte Limited) (Texnic).

The concerne

Place: New Delhi Date: January 07, 2025

pusseral ou lei ruies.

76 rainy queries on the subject matter,
a) You may contact the Registrar & Transfer Agent(s); Mis KFin Technologies Limited, Unit: Vedanta Limited, Selenium
Sulding, Tower-3, Plot 31-32, Financial District, Gachibowli, Nanalramguda, Hyderabad – 500 032, Tal. +91 40 67162222.
Email TD: einvard.x.6gikiniseb.com. Building Tower8, PRI 31-12, Thirettea Lineary, Section 10, 1997.

Email ID: einvard.ris@kfinlect.com.

Members may also write to the Company at the registered office or send an e-mail to comp.sed@vedanta.co.in.

For Vedanta Limited Sulding 10, 1997.

Prerna Halwasiya Company Secretary & Compliance Officer ACS 20856



MOHIT INDUSTRIES LIMITED (CIN NO L17119GJ1991PLC015074)
Regd. Office : Office No. 908, 9th Floor, Rajhans Montessa, Du Magdalla, Choryasi, Suraf - 395 007 (Gujarat) INDIA.

NOTICE OF POSTAL BALLOT (THROUGH REMOTE E-VOTING)

Notice is hereby given, pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), the Securities and Exchange and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), the Securities and Exchange and 22 of the Companies ("the Rules"), the Securities and Exchange and 22 of the Companies ("the Rules"), the Securities and Exchange and 22 of the Rules ("the Rules"), the Securities and Exchange and 22 of the Rules ("the Rules"), the Rules ("the Ru

no physical ballot form is being dispatched by the Company and the Members can cast their vote using Parsuant to the General Circulars, when the Members can cast their vote using Parsuant to the General Circulars, kmehrer, whose semal addresses were not registered with the Company or depository participant(s) as on the Cut- Off Date, are requested to register their emal addresses by sending an email addresses and the Cut- Off Date, are requested to register their emal addresses by sending an email and guide time and addresses by sending an email addresses and the Cut- Off Date, are requested to register their emal address sess by sending subject loss a "MOHTIMO- Postal Ballot Registration of-email lade" to our RTAL a Control Corporate Services Pvt. Ltd. at Info@adroit.corporate.com or to the Company at compliancesscretary@mohitindustries.com with many of registered shareholder(s). Del (s) Chell religion No. of equal yhare held from the emal address they wish remote e-voting facility provided by NSDL. In accordance with the Provision of Section 108 of the Act read with the Religion. the Company at providing facility to its members to exercise their votes electronically in respect of thems emissed in the Postal Ballot Notice through the remote e-voting facility provided by NSDL. Members are further informed that:

1. Members are further informed that:

1. Members are vote or vo

NARAYAN SITARAM SABOO MANAGING DIRECTOR & CFO





financialexp.epapr.in

New Delhi

आहे. खनिक बाद्ध आणि दुर्गीतः

त्वपूर्ण खनिजांच्या किसासाल तना देण्याच्या उदेशाने ह

मार्गजस्य करार करण्यात आल्याची

गहिती कोल इंडियाने आब शेअर

मिळवन्यामाठी, करच्या माठाचा वेडांतर्गत किंवा अंतरराष्ट्रीय स्तरावर स्रोत मिळवन्यासाठी आणि

खानकाम, उत्खनन आणि शुद्धीकरण

बमता विकसित करण्यासाठी एकत बाम करतील. हो मागोदारी लिक्सिम

आणि कोबास्टमह अन्य महत्त्वाच्या

खनिजांची आपात कमी करण्याच्य

कोत (डियाच्या प्रधानांचा एक मान आहे. कंपनीचे अध्यक्ष पीएम

दोन्ही कंपन्या स्वनित्र संपत्ती

फास्ट न्यूज

रुपया वादून ८५.६८वर स्थिरावला

मुंबई। डोलरच्या तुलनेत आज रामया ११ पैशांनी बाहून ८५.६८ वर स्थितवता, अमेरिकी रोज्यां वादते उत्स्व आणि एकामपीव्ही चितेमुळे अमेरिकी डॉलरची प्रधानमञ्जूती भी वादानी आहे, त्यामुळे डीलर मजबूत झाला असल्याने रुपयाकील दबाव वादल्याचे परदेशी बुद्ध व्यापाचांनी लागितले आंतरबंक परकी चलनात रुपया ८५,७७ वर उपहला आणि दिवसभरात ८५.८४ च्या आतापर्यतच्या सर्वात नीचाकी पातळीवर गेला, दिवसामधेर मागील बंदच्या तुलनेत ११ पैशाची वाद्यवत नोंदवत ८५.६८ वा पातळीवर स्थिरावला, अमेरिकी र्वेलरमधील नरमार्द आणि रिझाई बीज्या हस्तक्षेणपुळे रुपयाता खातच्या पाततीवर आधार मिळ् राकतो. सेवा क्षेत्राची मिळेल, अमेरी चौधरी बानी

कोटक महिंद्रातर्फे निफ्टी स्मॉल कॅप फंड

मेरेजमेंट कंपनी कि. ने आज कोटक निषटी स्मीत केंप २५ इंडेक्स कंद्र गुतवणुकीमाठी खुला केता. ही योजना २० २५० इंडेन्समध्ये निषटी ५०० इंडेक्स इनिहर्समध्ये २५१ व्या ते २५० कंपन्यांचा समावेश आहे. හ පිළිගේක කරන එක ගිහෙනම वित्व करते अणि विविध क्षेत्रे आणि संकलाना समाविद् करतो. यत किफायतर्गार आणि असून, गुंतकणूकदारांना स्मील केंग शेअरमध्ये गुनवणुकीची अप्रत्यक्ष संची आहे. अभी माहिती कोटक संचातक नीलेश शाह वांनी दिली.

'विन्सिस आयटी'चा सौदी अरेबियात विस्तार

पुणे : विन्तिस आयटी सर्विसेस इंसिया कि. कंपनीने जीवी अरेबियामधील दम्माम केवे त्यांचे दुसरे कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे कंपनीची भारताती देशांमधील चार देशांमध्ये आता सहा कार्यालये झाली अहेत. ओमानमध्येही नवे कार्यालय सरू करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कंपनीला २५ टक्के उत्पन्न या देशांतून मिळते. जान्याती बाजारपेटे विस्तार करण्यातर कंपनीने भर दिला आहे. सीदी अरेबियाच्या १०० अब्ज डॉलरच्या प्रोजेक्ट ट्रामोन्डन्समुखे कौशल्यागीक्षणाच्या क्षेत्र भारतीय कंपन्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे. असे कंपनीचे सीईओ विकात पाटीत

शेअर बाजारात या वर्षात सावध पावले!

बार, स्थाचे अक्सून्यन आरी बार्वीचा प्रधान शेअर बाजारीनर राहील, असे प्रतिपादन ठीएसपी व्यक्तप्रथल पंजाने क्रियेल सोधी रायकर केरते

गेली दोन-तीन को शेक्स जारोगी दरवर्षी २५ टक्के बाह दिलो होती, मात्र जाता काही वर्षे माधारण बाता-तेत टक्कवांच्या आस्टाम बाद सहीत, असेही हे म्हणाले. ग्रामीण भागातील उत्पन्नल सांगतीन बाद झाल्याने मुखद सिव सध्या दिसते आहे, तर सरकारच्या कल्यामकारी योज्ञांचा फायदा निम्न तसेच मन्त्रम स्तरातीत प्राह्मकांच्या मागतीका शेर्डल. भिक्षणाल केंद्र सरकारच्या वावत्या उत्पन्नवाद मंथ होत जसल्याने जाता बांगते जनव गिजवणन्या आणि कंपन्यांकर भर देणे आकरपक आहे.

आता चांदीसाठीही हॉलमार्किंग 'कोल इंडिया'चा 'आयआरईएल'शी करार

व्यवहार्यतेचा आढावा घेण्याची 'बीआयएस'ला केंद्राची सूचना

करण्यानानत आता धारतीय मानक (बीआपएस) कार्यकारी करानी अपनी प्रसात केंद्र सरकारने केटी आहे. अन आणि प्राह्म व्यवहार संजी प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी (ता. ६) ७८०मा बोआवरस स्थापना पिनानिम्ति आयोजित कार्यक्रमत बोतवाना

ही मुक्त केतो. सध्या चांदोचे हॉल्पाकिंग ऐच्छिक आहे. "सोन्याप्रभागेच चांदीक्या दांगिन्यंकादोही हॉल्पाकिंग बंधनकरक करणाची मागगी प्राप्तकंकदून होत आहे. प्राप्तकारक करणाचा गारण प्राप्तकारका होत आहे. त्यामुळे 'बीआकर्स' याच्या अंपातबरावणीच्या दिशेने पुढे राक शकते, असे प्रत्साद जोती यांनी सांगितले. या दिशेने काम आधीय मुरू झाले आहे आणि बोजायएस'हरे भागभारकांशी यान्यायास्त्र आणि व्यवसार्यना मृत्यांकन पूर्व केल्यानंतर सरकार निर्णय फेल, असेही त्यांनी स्पष्ट् केले. ''मी 'सीआपएस'ला याच्य

A सकाळ मुबई, मंगळवार, ७ आनेवारी २०२५ । अर्थविश्व

व्यवहार्यतेबाबत काम करणास सांगितले आहे. प्राहक आणि विकेत्यांकपून प्रतिक्रिया चेन्यामहो सांगितते आहे. आग्हो सर्व भागभारकांशी मल्लाममलत करू आणि प्रक्रिया सुरू करू," असे जोशी यांनी वसूद केले.

बीआयएस चे महासंचालक



ज्योद कमार तिवारी यांनी सांगितले. 'बेल्या तीन ते सहा महिन्यांत चांदी इतिमाधिन लागू करण्यास सुरवात होऊ शकते, याबाबत मानधारकांशी कोड छापण्यावा चर्चा सक आहे, जन

२०२१मध्ये लाग् करणात आले मोन्याच्या झॅलमाकिंगच्या यशस्त्री अंमलबनावर्गानंतर हे पातल पुढे आले आहे. ज्यामध्ये आता ३६१ जिल्ह्यांचा समावेश अस्त विद्यमान प्रवासीमध्ये सी-च्या सुदता प्रमाणित करणास च अहितीय

सम्पन्धिः आहे." 'खरेदी केट्या जाणाऱ्या सुगरे ९० टक्के दागिऱ्यांकर आता होतमार्क आहे. आता झाल्याचस्त ४४.२८ कोटीहून अधिक सोन्याने वाणिने हॉलमार्क केले गेले आहेत. गुजरात, कर्नाटक आणि इतर यांतील भागधारकांत्री अस्वितर्य हॉल्याकिंगचा विस्तार चांदोरकी करण्याची विनंती केली आहे, असेटी जोशी म्हणाले.

१९८६मध्ये 'बीआप कापद्यांतर्गत स्थापन झालेली एक स्वायत राष्ट्रीय संस्था आहे जो उत्पादने आणि सेवांसाठी जवाबदार आहे.

कोलकाता, ता. ६ । महत्वपूर्ण खरिजांच्या विकासासाठी महकार्य उदिशांना पार्टिया देण्यामाठी भारत आणि सहयोग करण्यासाठी कोल आणि परदेशाल या खानिज मंपली इंडिया लि. आणि 'आपआर्ड्स्स या कंपन्यांनी मार्थकस्य करार केला

अधिकाऱ्यांनी मांगितले.

सरकारने केंद्रीय अर्थमंत्रस्य २४-२५ मध्ये महत्त्वपूर्व निज अधियानाची घोषणा केली होती. खनिजांचे देशांतर्गत प्रोत्साहन देने हा या अधियानास खनिजांचे ज्ञापादन करण्यास सक्षर असलेल्या मोजनवा देशपैकी एक आहे आणि आपआर्यप्ट या घटवाचे खाणवाम, प्रक्रिया आणि शद्धीकरणात स्वयंपर्गतेचे

अधिकाऱ्यांनी मांगितले.

सेवा क्षेत्राची लक्षणीय कामगिरी

डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उच्चांकावर

पेवा क्षेत्राची वाब दिवेबरमध्ये चार महिन्यांच्या तत्त्वांकावर पोहोचली आहे. मजबूत मागगी आणि महागाउँचा द्यान कमी काल्याने ज्यवस्त्रपात चांगली बाद होत असल्याने सेवा केतच्या वाढीता चारुना मिळाली आहे, असे एचएसचीमी इंडिया सर्व्हिसेसो आन नाहीर केलेल्या मासिक सर्वेबाग अहवालात म्हटले आहे.

मागणीच्या वाडीमुळे गण्या व्यवसायात वाड झाली, ज्यामुळे उत्पादन वाडीला समर्थन मिळाले आणि कंपन्यांना असिरिका कामगारांची नियुक्ती करण्यास प्रवृत्त केले. नच्या ऑडरमुळे आणि किंगतीचा दवाव कमी माल्यामुळे सेवा क्षेत्राच्या वाडीचा निर्देशीक नोव्हेंबरमधील ५८.४ वरून विसेंबरमध्ये ५९.३वर पीडोबला

मुंबई, ता. ६ : पृटीकाय एएमस्टीने पृटीकाय क्वान्ट फंड पोकना दाखल केली आहे. ही नवी

धोजना दोन जानेवारीचामून मुरू इतती असून, ती १६ जानेवारी रोजी क्ट होईल. ही एक ओपन-एडेट इक्किटी

थेजा असून, जेखन स्वायेक्ट पतान्यसाठी ती विविध घटनाव

आधारित गुंतवण्ड धोरण विभाने यत विभान एक हजा स्था आणि

त्यापुढे एक स्पषाच्या पटीत गुलवणूक

PROFESTER

आर्बिटन आणि क्वांट स्टीनीन

विभागाचे प्रमुख अवगङ्गमार गोपत करत आहेत. यूटीआप एएमावेचे



आहे. हा गेल्या चार महिन्यांतील क्ष पर आहे. असे आस्कानात

देशातील मेचा बेजातील कंपन्यांनी डिसेंबरमध्ये मजबूत आशाबाद ज्यक्त केता कारण ज्यावसायिक वाद चार महिन्यांच्या चोत्रीचली. व्यवसाय आणि भविष्यातीत **आहे** भविष्यात मजबूत कामगिरी

मुख्य 'बृत्वम्क अधिकारी वी. सुक्रदाज्यार महत्त्वते, 'गृतवम्बदारीना बारेजकोटः गृतगृतक्या

पोर्टाकारिक प्रतिपृतिकार्ग पोर्टाकारिक जीवन म्हास्टीपूर्व क्रिक क्रिकासटो पदस्त्रीर आणि महत्त्रितावर जागारिक पर्याप प्रदान

क्षीर हे आपने डॉव्स आहे. हा पंत

वेर्वसमावेशक गुंडवगुकीचा दृष्टिकोन देतो. युटीआम क्वोट फेहाची रचना

ही डायरीयिक पेड बारण महिलक

आधारित आहे. जोखीय आणि पराज्याचा हा संपत्तीत माध्य चोटाता पराज्या देशाऱ्या चोंकरोच्या शोधात

अमरेल्या गुन्तगृकदर्शमध्ये हा पंत एक आकर्षक पर्याप आहे, अशी अम्हाला खावी आहे."

एक्एमब्रोमीचे अर्थशास्त्र होस लॅम एकारामधीनी अर्थशानक इनस तथ पानी माणिक देशानक अर्थान वंत्राची बाद मात्र डिसेंबरमध्ये १ महित्यांच्या नीचांकी कार्यान आली, कारण नव्या कहर आहित उत्पादन कमी दर्मने चारण असेही नेष्य वांनी जात्र केरेंद्रे तम् यांनी नमूर केले. तम् यांनी नमूर केले.

तथे प्यान नपुर सहस्तु तथी व्यवस्थान स्थान सहस्य स्थान स्थानी स्थान स्थान स्थान स्थानी स्थान स्यान स्थान स्यान स्थान स्य महरले आहे.

'ए-वन स्टील्स'चा

आयपीओसाठी अर्ज

मुंबां, तः ६ : यक्षिण पारतातील याच सर्वति स्टेडपा स्टीत उत्पादक कंपनारिकी एक कंपनी असर्वेत्रण ए-जन स्टील्य इंडिया ति.वे स

प्राथमिक सम्माग विक्री योकश

कुले करून ६०० कोटी समे, तर इसके व अन्य आगधारकार्यात तेजा विक्रीच्या ५० कोटी सम्बन्धियो

महिनल उपारण्यत वेणार आहे. च रोअसची बेरणी पुंची न एड्रीय बानारात भाग्यता रोगार अटे. पीएड केपिटल पानेंट्स प्रा.ति. आणि खेनड्रा

विक्युरिटीन कि. हे या इश्यूचे कुरू रिनेग

(बीआस्थियो) दासल क्रेस आहे आपपीओडरे ६५० मोटी उपारपाची कंगीबी पोक्स आहे. या आपपीओमण्ये कंगती को शेक्स

(१९५१) अने कर्रमा, प्रकारक आवाकोव धार पर, संकामा ४ सार्वजनिक आरोग्य अभिवंता वांचे कार्यालय म- smcphewtringmail.com शिवदेन वं. : +२१७-२०००

सोलापुर महानगरपालिका, सोलापुर

ः जाहीर प्रसिद्धीकरणाचा मसुदा अन्यक्षः आंशः अस्ति पर्य पुत्रत तथ न्यानगरपानिकारको आंक्षणक आधान व्यवस्था पर पुनवा प्रश्नको अस्त्र सहुद्रीकरण केंद्र, तकरती हेट जमते, उसनी हेट कर्स, पासको करानुद्रीकरण शरद्रद्रीकरण केंद्र व जम अधिकारमाध्यक्तीर विकार के साम्य केंद्रीत देखें वे केंद्रीकरण करको आधार हैट कार्युट चार्मिक करत निरिया करते कार्याचे (व

Tender ID -2025 SMC 1133196 च बायले हेत्र जामकाचा <u>https://mahatenders.gov.in.</u>च वि. a.K/a-t/२a-१५ सम्बाती १०.०० स. कर्षुर वाल्यात जाराज

सोलापुर महानगरपालिका, सोलापुर

ठाणे महानगरपालिका, ठाणे सत्रपती क्षितामी महाराज करणालय, कह निविद्या मुचना

क्रमती तिकामी महाराज रूपालकामध्ये कार्य महानगरपतिका माबिक रूपालवाजील आलेले सेंट्रल एका कॉम्प्रेसर चेवण च सेंट्रल व्हेंक्यूप पेर पेत्रण बराविष्णा बाबत ऑन-लाईन ई-टेडरींग प्यतीने निविदा मार्गाविष्णात अझेत. निक्ति सूचना व निविदा प्रदत्र ठाने म्बानगरपालिकेचे येत असेत. जितिका पूर्णमा व विविधा वस्त उने पाकामराधीनकेवे संकेतस्थानकर https://mahatenders.gov.in सि. ०७७०५१०२५, ते सि. १४/७५१०२०, पोर्च प्रधानकार्धि ७४,०० धार्यपर्यंत अर्थनार्थः सेतीन्तरः सि. १४/७५१०२०, पोर्च प्रधानकार्धि ७४,०० धार्यपर्यंत अर्थनार्थः प्रशिक्तः सिस्कारस्थार प्रधानकार्धिः सिर्फार्यंतर्थः पर्वेतिः सिस्कारस्थार प्रधानकार्यं प्रधानकार्यं प्रदेशः स्त्रीः सिस्कारस्थार प्रधानकार्यं प्रधानकार्यं प्रधानकार्यं प्रदेशः स्त्रीः सिस्कारस्थार प्रधानकार्यं प्रधानकार

राजीय गांची वैद्यक्तिय व्हाविद्यालय

www.thanecity.gov.in 🏨 ठाणे महानगरपालिका, ठाणे निविदा सचना

संकेतस्यक https://mabatenders.gov.in/ येथे दि.०%०४/२०-दि.२१/०४/२०२५ रोजी १६.०० वालेवरीत उपलब्ध असतील .सदर निश्चि टेडरीन पञ्चातिने दि. २१/०४/२०२५ रोजी १६.०० च्येत स्थिकारण्यात येती शक्य ब्राल्यास दि. २२/०१/२०२५ रोजी १७.०० वा उपस्थित निविद्याकार

वामपा/विज्ञारओ/पिडम्पूडी-मु/१९८/२०२४-२५

www.thunecity.gov.in

with. वपनगर अधिर्यता वाने महानगरपलिका, कने

व पुरस्कार प्रकार का उत्पूर्ण है, कार्या कर्यान्य कर्यान्य क्रिया प्रकार केरे करिया, ई-लिक्सिट प्रकार क्रिया क्रया क्रिया क्रया क्रिया क्रया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिया क्रिय क्रिया क

🕒 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 🏩

प्राचान वाजार जिल्हा पुरुषालय : जाति सावधी, बहुक्कारी श्रेक गार्ग, गारीक जीवीरिक क्षेत्र, जीवीरी (जूरी, गुंबई - 100 013 दुर्वतानी क्ष. 099-100/C299/U404

प्रयोजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताय मागविजेबाबत

महत्वाष्ट्र क्रीयांत्रीक विकास महामंद्रकाकपूर महत्वाष्ट्र अधितीक विकास विकास १९६९ मधील पुश्चिक्टर विकास समृद्धिंग विकास केरी सम्बद्धी तस्त तिः सामग्री केरे विकास तिराज्युक्त प्रतानिक केरीयोगित केर सम्बद्धी केरिया जमीन येथेसाठी इस्पुक्त वक्तीयकांवारून प्रस्ताव मागरिज्यात येट

्वराज्या वस्त्राव्यक्षा उद्याज्यान्त्रा स्वार्ट स्वार्थ्याच्याच्या आवश्यक स्वार्थ्यात्रा विक्रा सहार्याद्वाच्या परिवार मानारार स्वार्थ्यात्राच्यात्रा त्वाच्यात्रा कर्मा क्ष्यात्रा क्ष्यात्र्या क्ष्यात्र्या क्ष्यात्र्याः क्ष्यात्र्याः स्वार्थ्याः स्वार्थितः स्वार्थितः स्वार्थाः स्वार्थितः स्वार्थितः स्वार्थितः स्वार्थितः स्वार्थितः स्वार्थितः स्वार्थाः स्वार्थेतः स्वार्येतः स्वार्थेतः स्वार्येतः स्वर्येतः स्वार्थेतः स्वार्येतः स्वार्थेतः स्वार्येतः स्वार्थेतः स्वार्येतः स्वर्येतः स्वार्येतः स्वार्येतः स्वार्येतः स्वार्येतः स्वार्येतः स्व (ई-मेल rosangli@midcindis.org) या कार्यालयाशी संपर्क करावा

मुख्य कार्यकारी आपका मजीविम, मुंदर्व-९३

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रधानमंत्री आयास योजना (शहरी)

क्षण्यात्रं स्वर्गासः (०२४०) २३३१-३५ - ४० - विस्ता स्वर्गासः (०२४०) २३६१२२३ प्रस्ताः स्वरूपकृतिकः अनुवर्गे संस्तृतेस्य पुत्रकानि स्वरूप प्रस्तुत्रे (१४३) विस्तुत्र स्वरूप प्रस्तुत्रे

英	स्त्रमाचे नाव	जिल्हा करा ऑस्ट्र दिन
t.	Apprierment of an agency to Beigg, Development, Inglammation, Provide Software application for odine agistation, Payment, Online Lottery Disay, Orline and Physical Scrattery of Documents, Neurosuy Communications, Dephysiques at Configuration of Part Lentery Software Application for Secretality and Wastland Beneficiation and Services for Adhument of Housing Schemes in Chiefunguit Sambhajingue Meeting of Communication and Park V. American	\$E/#E/\$e

nders gov. in 90 Years on

मुंबां, ता. ६ : शेअर बाजारोक्ष्ये या वर्षात सावधीगरी बाळगती जाहेल, 'जीडीपी'ची संब

खर्चांचाही चांगला पतिगाम होईल असेही ते म्हणाते. कंग्रन्थांच अमेवी ल्यांनी मॉगितते.

नवी मुंबई महानगरपालिका

युटीआय क्वांट म्युच्युअल

१६ जानेवारीपर्यंत गुंतवपुकीची संधी

फंड योजना दाखळ

• जाहीर आवाहन •

मुंबई प्रांतिक महानगरपातिकचे अधिनियम 1949 कतम 458 च्या तरतुरीनुसार नमुंमपाने तयार केलेले करतालखान्याचे नियमन संबंधीची उपविधी मधील तरतुधैनुसार कोणत्याही व्यक्तीस (संस्थेस महानगरपासिकेच्या पूर्व परवानगी शिवाय महापालिका कार्यक्षेत्रात खाजगी करललखाला उपडता येणार नाही किंवा कोणत्याही प्राण्याची मांस विक्री मानवी आहारासाठी करता येणार नाही. तथापी नमुमचा कार्यक्षेत्रामध्ये विना परवाना अनिधकृतपणै/उघडयावर चिकन, मटण,ब्युफैन, बीफ, पोर्क विकी करत आहेत.तसेच परवानाधारक विकेते परकन्याच्या नियम व अटी यांचे उल्लंधन करत असल्यामुळे स्वच्छतेचा प्रात तिमीण होत असल्याबहत नागरीकांच्या तकारी प्राप्त होत आहेत.

तरी नमुमपा कार्यक्षेत्रातील सर्व मांस विक्री व्यावसाईकांगी अमधिकृत मांस विक्री व्यवसाय तारकाळ बंद करावा व मांस विक्री परवाना प्राप्तीसाठी आरोग्य विभाग, पश्वैदयक्तिय शेवा (मुख्यालय) यांचेकते अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

नमुंगपा कार्यक्षेत्रत मांस विक्री परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे विना परवाना अनिधिकृतपणे मांस विकी करणाऱ्या व्यवसार्वकांवर करक कारवार्ड करण्यात वेर्डल याची जींद एयाची.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका





वेदांता लिमिटेड

कंपनीच्या समभागधारकांना सुचना

विभाग : गुंतवाणुकार विक्रमा आर्थित संस्थान विभाग (स्थान) कंपनीक्या समामाणे हस्तांतर तुमन दोष्या तेर्ग तरं तक्ष्मा काराय (नगा वे काल नगर्य) तव काराय (गुंगवाकार विक्रा आर्थित केर्या तुमन दोष्या तेर्ग तरं तक्ष्मा काराय (नगा वे काल नगर्य) तव काराय (गुंगवाकार विक्रा आर्थित केंद्रावाद केर्या तथा (महार्थीत विक्रा केर्या काराय केर्या तक्षमा कर्या काराय काराय विक्रा तथा केर्या त्या त्या काराय कर्या काराय कर्या क्ष्मा क्

व्या नक्यान हुआ नामान में रामान है कार्य वाज वाजा कारण प्रथम क्षेत्रीय नामान है। एस की पर पिक्र कर पर पिक्र कर कारणी द्वारा कारणी की कारणा में देव ता अधिक कर कारणी किया कियारी कारणी हिंदी स्वार्धी के हिंदी कारणी कियारी कारणी कियारी कारणी कियारी कारणी कियारी कियारी कारणी कारणी कियारी कारणी कारणी कियारी कारणी का

भविका आर्था भार प्राप्त है। १ क्रांसिक् प्रोप्ताहोंने काराय सकानी नींद्र घ्याबी की, ते फार्न (EPF-5 मध्ये ऑनल्डईन अर्ज सादर करून आणि (EPF-5 Werking) given प्रीपे नियम्बाध्ये स्थापित आवस्यक जीकरीचे पातन करून (EPF-कडून स्थ

नार्यक्रिकार अन्याद्वाक्रण नार्यक्रात्व के तथा के प्रतिकृति के प्रतिकृति के विद्यान क्षेत्र क्षित्र के अध्यक्त क्षेत्र के अध्यक्षित के अध्यक्षित क्षेत्र के अध्यक्षित क्ष्या न के वेद्या ज्ञानि के अध्यक्षित क्ष्या क्ष्या वाचा गीव प्रवाद की मित्राच्याक्षा स्थापन के हालांगींक द्वारा न के वेद्या ज्ञानि के अध्यक्षित के व्यविद्या के वाचा गीव प्रतिकृति के जिल्ला के अध्यक्षित के विद्या के विद्या के विद्या के विद्या के अध्यक्षित के विद्या के विद्या के अध्यक्षित के विद्या के अध्यक्षित के विद्या के विद्या के विद्या के अध्यक्षित के अध्यक्षि

वेदांता लिक्टिकारि

KK